

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. ७ फेब्रुवारी २०१९

उत्तम सेवा देणाऱ्या डॉक्टरांची नियुक्ती करा!

आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांचे
निर्देश

नागपूर, ता. ७ : नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयात स्पेशालिस्ट म्हणून पार्ट टाईम असलेल्या डॉक्टरांसंदर्भात अनेक तक्रारी आहेत. ते जर सेवाच देत नसेल तर त्यांना तातडीने कमी करण्यात यावे. उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कायम ठेवून कमी केलेल्या डॉक्टरांच्या जागी नवी नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी दिले.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित आरोग्य समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीचे सदस्य लखन येरावार, विशाखा बांते, वंदना चांदेकर, आरोग्य अधिकारी (मे) सरीता

कामदार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते.

मनपाच्या दवाखान्यांमधून रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी टाटा ट्रस्ट सोबत करार झाला आहे. याअंतर्गत २६ दवाखान्यांचे नूतनीकरण होणार असून आतापर्यंत १७ दवाखान्यांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. अन्य दवाखान्यांचे काम अपुऱ्या जागांमुळे थांबले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सरिता कामदार यांनी दिली. बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुधारीत आराखडा तयार करून लवकर अन्य दवाखान्यांचे कार्यही सुरु करण्यात यावे, असे निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले.

यावेळी सभापती मनोज चापले यांनी स्वच्छ सर्वेक्षणाविषयी माहिती घेतली. नागपूर शहरात केंद्रीय चमू १० दिवसांपूर्वी येऊन गेली. एका चमूने स्वच्छ सर्वेक्षणसंदर्भात तर दुसऱ्या चमूने हागणदारी स्पॉटची पाहणी केल्याची माहिती आरोग्य अधिकारी सुनील कांबळे यांनी दिली. समितीचे सदस्य लखन येरावार यांनी प्रभागातील स्वच्छतेच्या बाबतीत आरोग्य विभागाने गंभीर व्हावे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याचे सांगितले. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कुठलीही हयगय चालणार नाही. स्वच्छ सर्वेक्षणानंतरही वर्षभर स्वच्छतेविषयी अधिकाऱ्यांनी जागरूक राहावे. नियमित दौरे करून तक्रारींचे तातडीने निरसन करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून शहरात ५० नवीन दवाखाने प्रस्तावित आहेत. यासाठी नगरसेवकांनी जागांसह प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्याचे आवाहन आरोग्य सभापती मनोज चापले यांनी केले. बैठकीला सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.